

Maharashtra State Board of
Secondary & Higher Secondary Education, Pune
C/O No. 652 A, First Fl. No. 178, 179, Near Balchitrawani, Behind
Sagarika Research Institute, Bhamburda, Shivajinagar,
Pune-411004.



महाराष्ट्र राज्य
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
म.नं. ६५२-ए, फा.प्लॉ.नं. १७८, १७९, बालचित्रवाणी
जवळी, आध्यात्मिक रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मागे, भांबुर्दा,
शिवाजीनगर, पुणे ४११००४

E-Mail- secretary.stateboard@gmail.com

Tel: Chairman (p) : STD . (020)-25651751 EPABX -25705000 Secretary(P) : STD . (020)- 25651750

क्र.रा.मं./परीक्षा-२/३९६५
पुणे-४११००४
दिनांक - १२/७/२०२१
१४

प्रति,


विभागीय सचिव,
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व
उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,
सर्व विभागीय मंडळे

विषय:- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेच्या
मूल्यमापन कार्यपध्दतीबाबत
संदर्भ:- १.क्र.रा.मं/परीक्षा-२/३८९१ दिनांक ५/७/२०२१
२.क्र.रा.मं./परीक्षा-२/३९४३ दिनांक ०९/७/२०२१

उपरोक्त विषयाच्या संदर्भाकित पत्राच्या अनुषंगाने कळविण्यात येते की, उच्च माध्यमिक प्रमाणपत्र
(इ.१२ वी) परीक्षेसाठी शासन निर्णयातील तरतुदीनुसार मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्याचा तपशील, सूचना व
वेळापत्रक यासंदर्भातील परिपत्रक व मूल्यमापनाबाबतची परिशिष्टे संदर्भिय पत्रान्वये पाठविण्यात आलेली आहेत.

सदर मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात तयार करण्यात आलेल्या सर्व परिशिष्टांची माहिती संकलित तक्त्यांमध्ये
भरण्यासाठी JR 1.03 to JR 1.08 असे शाखानिहाय परिशिष्ट तयार करण्यात आलेले आहेत.

तरी सदरची परिशिष्टे मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत तसेच या
पत्रासोबत पाठविण्यात येत असून ते आपल्या विभागीय मंडळाच्या कार्यक्षेत्र येणाऱ्या सर्व उच्च माध्यमिक शाळा
व कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्या निदर्शनास आणून देण्यात यावेत व त्याप्रमाणे उचित
कार्यवाही करण्याबाबत सूचित करावे.


(डॉ. अशोक भामले)

सचिव,
राज्य मंडळ, पुणे.

क्रं. कोविमं/इ.१२ वी गोपनीय/573
कोल्हापूर
दिनांक :- १५/०७/२०२१

प्रति,

प्राचार्य/मुख्याध्यापक
सर्व कनिष्ठ महाविद्यालये सातारा, सांगली, कोल्हापूर

शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी इ.१२ वी परीक्षेच्या सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार मंडळाच्या संगणक
प्रणालीमध्ये माहिती भरण्याबाबत तांत्रिक सूचना (Technical Instructions) नुसार उचित योग्यती कार्यवाही करावी.


(देविदास कुलाळ)

विभागीय सचिव,
कोल्हापूर विभागीय मंडळ, कोल्हापूर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे.


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२ वी) सन २०२०-२१
सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीनुसार मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये माहिती भरण्याबाबत
तांत्रिक सूचना (Technical Instructions).

शासन निर्णय क्रमांक - परीक्षा ०६२१/प्र.क्र.५६/एसडी-२, दि.०२/०७/२०२१ व राज्यमंडळ कार्यालयाचे परिपत्रक क्र. रा.मं./परीक्षा-२/३८९० दि.०५ जुलै, २०२१ मधील सर्व तरतूदी व सूचना विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे विषयनिहाय व संकलित गुणांची नोंद मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये करताना पुढील तांत्रिक सूचना विचारात घेऊन कार्यवाही करावी.

- संगणक प्रणालीमध्ये सर्व गुण/श्रेणी/इतर मजकूर यांची नोंद करताना इंग्रजी अंक व अक्षरे वापरावीत. अन्य भाषेत भरलेले गुण/श्रेणी/इतर मजकूर यावर संगणकीय प्रणालीमध्ये प्रक्रिया केली जाणार नाही.
- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षा सन २०२०-२१ साठी मंडळाकडे परीक्षेची आवेदनपत्र भरून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचेच गुण/श्रेणी/इतर मजकूर मंडळाच्या संगणक प्रणालीमध्ये भरता येईल. यासाठी मंडळाच्या <https://mh-hsc.ac.in> व <http://mahahsscboard.in> या अधिकृत संकेतस्थळाचाच वापर करावा.
- परीक्षेची आवेदनपत्रे भरण्यासाठी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना देण्यात आलेला User Name , Password वापरून login करण्यात यावे.
- Login केल्यानंतर विद्यार्थ्यांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकार संगणकीय प्रणालीमध्ये दिसतील.
 १. नियमित विद्यार्थी (Regular Candidate)
 २. पुनर्परीक्षार्थी (Repeater Candidate)
 ३. खाजगी विद्यार्थी (Private Candidate)
 ४. तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणारे विद्यार्थी (Isolated Candidate)
 ५. एनएसक्युएफ/एमसीव्हिसी अंतर्गत विषय घेऊन प्रविष्ट होणारे नियमित विद्यार्थी (NSQF Regular/ MCVC Regular)
- माहिती भरण्यासाठी प्रथम विद्यार्थ्यांचा प्रकार निवडावा. सदर प्रकारावर क्लिक केल्यानंतर उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयामार्फत आवेदनपत्र भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांची यादी बैठक क्रमांक निहाय दिसेल.
- विद्यार्थ्यांचे गुण नोंदविण्यासाठी त्याच्या नावापुढील "Fill Marks " या पर्यायावर क्लिक करावे. तदनंतर विद्यार्थ्यांने परीक्षा आवेदनपत्रात निवडलेले विषय दिसतील.
- प्रत्येक विषयासमोर दिलेल्या रकान्यांमध्ये संबंधित विद्यार्थ्यांस त्या त्या परीक्षा प्रकारात प्राप्त झालेले गुण/श्रेणी याची नोंद भारांशानुसार करावी. मात्र यासाठी निकाल समितीने पडताळणी करून अंतिम केलेले गुणच संगणक प्रणालीमध्ये भरण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावेत.

- ज्या विषयांची भाग-१ व भाग-२ अशी विभागणी दर्शविली आहे तेथे दोन्ही भागांसमोर गुण नोंदवावेत. तसेच पुनर्परिक्षार्थी व तूरळक विषयास प्रविष्ट विद्यार्थ्यांचे गुण भरतांना यापूर्वी इ.१२ वी परीक्षेस उत्तीर्ण झालेल्या विषयांच्या लेखी परीक्षेच्या तपशिलासह सदर विषयाच्या लेखी परीक्षेचे व तोंडी/प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन परीक्षेचे प्राप्त झालेले गुण स्वतंत्रपणे भरावेत.
- संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेल्या विषयात अथवा विषयातील सूट यामध्ये बदल असल्यास सदर विषयासमोरील गुणांच्या सर्व रकान्यामध्ये MM असे दर्शवावे. तसेच सर्व विषय/काही विषय/विषयांच्या काही मूल्यमापनास अनुपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित ठिकाणी AA असे दर्शवावे. सदर दुरुस्तीचा तपशील /बदललेल्या विषयाचे गुण व इतर तपशील संबंधित विभागीय मंडळास परिशिष्टामध्ये नोंदवून वेगळ्या पाकीटात पुढील कार्यवाहीसाठी जमा करावे.
- विद्यार्थ्यांची विषयनिहाय माहिती भरल्यानंतर "Submit" या पर्यायावर क्लिक करावे. विद्यार्थ्यांच्या भरलेल्या गुणांची पुनःश्च पडताळणी करून घ्यावी.
- एकदा भरलेले गुण/श्रेणी आवश्यकता असल्यास "Edit Marks" हा पर्याय निवडून बदल करता येईल.
- उपरोक्तप्रमाणे विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्याच्या नावासमोर "Confirm" हा पर्याय उपलब्ध होईल, तो क्लिक करणे अनिवार्य आहे. विद्यार्थ्यांची माहिती "Confirm" केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही. तसेच "Confirm" या पर्यायावर क्लिक केल्याशिवाय गुण ग्राह्य धरले जाणार नाही.
- प्रत्येक विद्यार्थ्यांच्या गुण नोंदणीसाठी वरीलप्रमाणे स्वतंत्रपणे कार्यवाही करावी.
- "Report " मेनू वर जाऊन विद्यार्थ्यांच्या गुणांची पडताळणी करता येईल.
- अतिविलंब/विशेष अतिविलंब/अतिविशेष अतिविलंब शुल्काने उशिरा आवेदनपत्र भरल्याने अथवा अन्य कारणाने, ज्या विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक व इतर माहिती संगणक प्रणालीमध्ये उपलब्ध नसेल अशा विद्यार्थ्यांचा अतिरिक्त बैठक क्रमांक विभागीय मंडळाकडून प्राप्त करून घेण्यात यावा. सदर विद्यार्थ्यांचे गुण/श्रेणी/अन्य तपशील बैठक क्रमांकासह परिशिष्टामध्ये भरण्यात यावेत व सिलबंद पाकिटातून विभागीय मंडळाकडे जमा करावे. अशा अतिरिक्त बैठक क्रमांकाबाबत संबंधित विभागीय मंडळामार्फत पुढील कार्यवाही करण्यात येईल.

महत्वाचे- संगणक प्रणालीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचे गुण/श्रेणी/इतर मजकूर यांची नोंद करण्याची कार्यवाही मंडळाने दिलेल्या कालावधीतच करणे अनिवार्य आहे. तदनंतर यासाठी सदर सुविधा उपलब्ध असणार नाही.


(डा. अशोक भोसले)
सचिव
राज्यमंडळ, पुणे ०४.